



BY ORCHID HOTELS

AXIS FINANCE LIMITED
(CIN: U65921MH1995PLC212675)
Axis House, C-2, Wadia International Centre, Parkview Buthkar
Mang. Work, Mumbai - 400025
By Registered AD/Speed Post/Courier/Email
WITHOUT PREJUDICE
Ref. No. AFLCO/2025-26/Legal/July26 Dated: 25/07/2025

Sale Notice

(Under the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFESI Act) and Security Interest (Enforcement) Rules, 2002).

To:	1. Mr. Chirag Nareshkumar Patel (Borrower/ Mortgagee) Res. Address: H. No. D. 1101, Happy Elanza, B H Jolly Residency, Versu, Surat, Gujarat, Pin No. 395007. Email-ID: PATELCHIRAG123_5@YAHOO.COM	2. Mrs. Anel Chirag Patel (Co-Borrower/ Mortgagee) Property Address: H. No. D. 1101, Happy Elanza, B H Jolly Residency, Versu, Surat, Gujarat, Pin No. 395007. Email-ID: PATELCHIRAG123_5@YAHOO.COM
-----	---	--

Re: Sale of Secured Assets on "As is where is And As is what is" basis (under the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFESI Act) and Security Interest (Enforcement) Rules, 2002).

Sub: E - Public Auction cum Sale Notice of the Secured Asset(s)

Dear Sir/Madam,

Your kind attention is invited to provisions of sub-sections (8) of section 13 of the SARFESI Act where under you can tender the entire outstanding dues of Rs 10790796/- (Rupees One Crore Seven Lakhs Nine Thousand Seven Hundred and Six only) as on 23rd July 2025 (amount due) as on the date of the demand notice dated 21st December, 2024 issued via 132 of SARFESI Act - Rs. 1,10,29,355 (Rupees One Crore Ten Lakhs Twenty-Nine Thousand Three Hundred Eighty-Five only) with further interest at the contractual rates, along with default/penal interest and other charges etc. till final payment/realization for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty.

Please also note that if the entire amount of outstanding dues together with the cost, charges and expenses incurred is not tendered before publication of notice for sale of the secured assets by public auction by inviting quotations tender from public or by private treaty you may not be entitled to redeem the secured asset(s).

Hence please take notice that the secured assets mortgaged to Axis Finance Limited, more fully described in the "SCHEDULE-I" hereunder shall be sold by public e-auction to be held on 30th August, 2025 through <https://axisfauction.auctioner.net/EPROCI> at 11.00 a.m. onwards. For further details please refer to the notice published in the newspapers and at websites: <https://axisfauction.auctioner.net/EPROCI> and www.axisfinance.com

Yours truly,
For Axis Finance Limited
Authorized Officer

Description of Immovable Secured Asset	
All that piece and parcel of Non-Agricultural plot of land in Moje: Versu, Surat lying bearing Old R.S. No. 566, New R.S. No. 366/1/1, measuring 9600.00 Sq. Mtrs., T.P. Scheme No. 29 (Rundh-Vesu-Magdadi), Final Plot No. 75, Totally admeasuring 12485.00 Sq. Mtrs., paki western side area admeasuring 5045.50 Sq. Mtrs., known as "HAPPY ELANZA" Paki Building No. D.11th Floor, Flat no.1101, Built up area admeasuring 126.72 Sq. Mtrs., Carpet Area admeasuring 1273.00 Sq. Ft., at Registration District & Sub-District Surat City District Surat within the state of Gujarat. East: By Society Road, West: By F.R. No. 80, North: By Flat No. D-1102, South: By Building No. C	

DETAILS OF AUCTION	
Description of Property/s	As per SCHEDULE-I
Date & Time of e-Auction	On: 30.08.2025 Time: From: 11.00 am to 12.00 noon with unlimited extensions of 5 minutes each
Date & Time for Bid Submission	On: 27.08.2025 Before: 4.00 pm
Reserve Price: Rs. 1,10,48,400/- (Rupees One Crore Ten Lakhs Forty Eight Thousand Four Hundred only)	
* Price below which the Flat/property/s will not be sold	
Earnest Money Deposit (10% of RPI): Rs. 11,04,840/- (Rupees Eleven Lakhs Four Thousand and Eight Hundred and Forty Only)	
Bid Increment Amount: Rs. 1,00,000/- (Rupees One Lac Only)	
Contact Person Details & Mob. No.: Ms. Shristi Agarwal 738650021 Ms. Rachika Agarwal: 904974201	

For
Advertising in
TENDER PAGES
Contact
JITENDRA PATIL
Mobile No.:
9029012015
Landline No.:
67440215

KAMAT HOTELS (INDIA) LIMITED
Regd. Office: 76-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (East), Mumbai 400 099.
CIN: L55101MH1986PLC039307, Website: www.khil.com, Email: info@khil.com, Tel. No. 022 26164600

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Sl. No.	Particulars	Consolidated		Year ended 31.03.2025 (Audited)
		30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	
1	Total income from Operations	8,448.47	9,453.08	36,479.87
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	744.43	1,653.91	(77.46)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	785.64	1,619.22	1,540.42
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	423.02	1,098.74	1,067.35
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	429.57	1,101.02	1,07.56
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Equity Share Rs. 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3,006.86	3,006.86	2,712.06
7	Earnings per share (EPS) (Face value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) Basis (in Rupees)	1.42	3.62	0.39
8	Diluted (in Rupees)	1.42	3.62	0.37

Key numbers of Standalone Unaudited Financial Results

Sl. No.	Particulars	Standalone		Year ended 31.03.2025 (Audited)
		30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	
1	Total income from operations	6,297.98	7,665.17	29,159.09
2	Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,100.63	1,943.74	82.36
3	Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,141.84	1,909.05	82.36
4	Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	649.82	1,335.21	40.55

Notes:

- Exceptional items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.
- The above information has been extracted from the detailed consolidated unaudited results for the quarter ended June 30, 2025, and the same has been filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the above Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.khil.com.
- The above information has been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India (SEBI) and the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- Previous period figures have been re-arranged/re-grouped wherever necessary to make them comparable with current period figures.

For and on behalf of the Board of Directors
Kamat Hotels (India) Limited
Sd/-
Dr. Vikal K. Kamat
Executive Chairman and Managing Director (CIN: 0055341)

ITD Cementation India Limited
CIN No. L26100MH1978PLC020435
Regd. Office: 9th Floor, Prithvi Bay, Tower B, Gate No. 5, Sakinaka Road, Powai, Mumbai - 400072.
Tel: +91-22-6693 1600 Fax: +91-22-6693 1627/28 E-mail: investor.relation@itdclm.co.in Website: www.itdclm.co.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025

Sl. No.	Particulars	CONSOLIDATED		Corresponding 3 months ended in the previous year
		Three months ended 30.06.2025 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Unaudited)	
1	Revenue from operations	2,54,236.51	9,09,694.08	2,38,148.97
2	Net Profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	16,351.57	50,284.47	13,509.29
3	Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	16,351.57	50,284.47	13,509.29
4	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	13,720.99	37,333.46	10,018.40
5	Total Comprehensive Income/(loss) for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	13,261.13	36,942.58	9,498.17
6	Equity share capital	1,717.88	1,717.88	1,717.88
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year)		1,81,621.54	
8	Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations):			
1. Basic (₹)		7.99	21.70	5.83
2. Diluted (₹)		7.99	21.70	5.83

Not annualised

Standalone information: (₹ in Lakhs unless specified)

Sl. No.	Particulars	CONSOLIDATED		Corresponding 3 months ended in the previous year
		Three months ended 30.06.2025 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Unaudited)	
1	Revenue from operations	2,54,818.54	8,97,403.88	2,37,648.75
2	Profit/(loss) before tax	16,352.26	49,615.35	13,509.83
3	Profit/(loss) after tax	13,721.68	37,280.87	10,018.94
4	Total comprehensive income/(loss) for the period (net of tax)	13,261.82	36,889.99	9,498.71

The above is an extract of the detailed format of quarter ended 30 June 2025. Financial Results filed with the Stock Exchanges under Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the quarter ended 30 June 2025 and Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's website at <http://www.itdclm.co.in/investorfinancialresults>

2) During the quarter, the Company became a part of the Adani Group, as Italian-Thai Development Public Company Limited, the erstwhile Promoters of the Company, divested their entire shareholding and control in the Company by way of transfer of entire 8,01,13,180 Shares of the Company representing 46.84% of the Voting Share Capital, held by them to Renew Exim DMCC, a company belonging to Adani group (Renew/Acquirer). Renew Exim DMCC has acquired control over the Company and became the new Promoter of the Company with effect from 28 May 2025. In addition to the shares acquired from the Promoter, Renew has also acquired 3,57,703 equity shares representing 20.83% of the equity share capital of the Company from the public shareholders of the Company pursuant to the offer.

3) The full form of the quarterly results can be accessed by scanning the QR code provided below:

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Jayanta Basu
(Managing Director)
DIN No. 08291114
Place: Mumbai
Date: 30 July 2025

RP - Sanjiv Goenka Group
Growing Legacies
Firstsource Solutions Limited

EXTRACT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ in millions, except per share data and per equity data)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		June 30 2025 Audited	March 31 2025 Audited	
1	Total Income	22,244.78	21,635.76	79,929.35
2	Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,132.29	2,017.13	1,672.56
3	Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,132.29	2,017.13	1,672.56
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,693.25	1,606.86	1,352.49
5	Total Comprehensive Income for the period/year	480.60	1,420.73	1,436.31
6	Paid-up equity share capital	6,969.91	6,969.91	6,969.91
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			34,006.39
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
a. Basic:		2.45	2.33	1.97
b. Diluted:		2.40	2.28	1.92

1. Additional information on standalone financial results (Audited) is as follows:

Particulars	Quarter ended		Year ended
	June 30 2025	March 31 2025	
Total income	6,942.09	6,383.31	5,232.81
Net profit before tax and after exceptional items	1,663.95	1,254.93	1,180.40
Net profit after tax and before other comprehensive income	1,352.18	923.49	948.52

2. On July 18, 2025, the Group, through its wholly owned subsidiary Firstsource Solutions UK Limited, has executed a share purchase agreement to acquire 100% ownership of Pastdue Credit Solutions Limited ("PDC"), a UK-based collections agency, for a consideration of GBP 22 million, including earn out payments, subject to regulatory approvals. Upon completion of transaction, PDC will become a wholly owned subsidiary of Firstsource Solutions UK Limited.

3. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company website (www.firstsource.com).

Place: Mumbai, India
Date: July 30, 2025

CIN: L64202MH2001PLC134147
Registered office: 5th Floor, Paradigm 'B' wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064. Tel: + 91 22 6666 0888 Fax: + 91 22 6666 0887
Web: www.firstsource.com, email: complianceofficer@firstsource.com

By order of the board
For Firstsource Solutions Limited
Sd/-
Ritesh Mohan Idnani
Managing Director and CEO

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund Tower, Vakola, Santacruz East, Mumbai - 400 055; Tel: +91 22 6647 0200/2652 5000 Fax: +91 22 6666 6582/83.
Website: www.icicipruamc.com, Email: enquiry@icicipruamc.com
Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirilon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Balanced Advantage Fund, ICICI Prudential Equity & Debt Fund, ICICI Prudential Exports and Services Fund and ICICI Prudential Focused Equity Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on August 5, 2025:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)*	NAV as on July 30, 2025 (₹ Per unit)
ICICI Prudential Balanced Advantage Fund		
Monthly IDCW	0.07	22.18
Direct Plan - Monthly IDCW	0.07	26.47
ICICI Prudential Equity & Debt Fund		
Monthly IDCW	0.16	43.71
Direct Plan - Monthly IDCW	0.16	69.87
ICICI Prudential Exports and Services Fund		
IDCW	3.30	40.51
Direct Plan - IDCW	3.30	79.71
ICICI Prudential Focused Equity Fund		
IDCW	2.36	29.43
Direct Plan - IDCW	2.36	63.64

5. The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any.

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited
Place: Mumbai
Date: July 31, 2025
Sd/-
Authorised Signatory
No. 014/07/2025

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com
Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit www.icicipruamc.com or visit AMFI's website www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

THE BUSINESS DAILY.

FINANCIAL EXPRESS

FOR DAILY BUSINESS.

[financialexpress.com](http://www.financialexpress.com)

